

अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या
पदांच्या मर्यादेत वाढ.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: अकंपा -१०१४/प्र.क्र. ३४/आठ
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मंबई ४०० ०३२.
दिनांक: १ मार्च, २०१४

वाचा :-

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१००४/प्र.क्र. ५१/ २००४/आठ, दिनांक २२/८/२००५.

प्रस्तावना :-

संदर्भाधीन शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक २२/८/२००५ अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी गट 'क' आणि 'ड' मध्ये प्रतिवर्षी रिक्त होणा-या पदांच्या ५ % पदांची मर्यादा विहित करण्यात आली आहे. या मर्यादेमुळे अनुकंपाधारकांना प्रत्यक्ष नियुक्ती मिळण्यासाठी प्रदीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे आढळून आल्याने प्रती वर्षी रिक्त होणा-या पदांच्या ५ % पदांच्या मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या बाबीचा साकल्याने विचार करुन शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २२/८/२००५ अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी गट 'क' आणि 'ड' मध्ये प्रती वर्षी रिक्त होणा-या ५ % मर्यादेमध्ये वाढ करुन ती गट 'क' आणि 'ड' मधील प्रती वर्षी रिक्त होणा-या पदांच्या १० % इतकी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वाढीव मर्यादेचा एक वर्षानंतर फेर आढावा घेण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३०११८१२२९९२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अ. द. जोशी
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
४. मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
५. सर्व विधानसभा सदस्य/ विधानपरिषद सदस्य.
६. मा. मुख्य सचिव.
७. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव.
८. सर्व मंत्रालयीन विभाग.
९. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
१०. प्रबंधक, अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
११. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
१२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
१३. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई.
१४. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधान परिषद), मुंबई.
१५. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई.
१६. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
१७. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
१८. महालेखापाल-१ (लेखा परिक्षा) मुंबई.
१९. महालेखापाल-२ (लेखा परिक्षा) महाराष्ट्र, नागपूर.
२०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२१. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२२. मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई.
२३. सर्व विभागीय आयुक्त/ सर्व जिल्हाधिकारी.
२४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२५. निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
२६. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.
२७. निवडनस्ती.